


MSME Reg No: UDYAM-MH-18-0083617 An ISO 9001 : 2015 Certified Company CIN: U74120MH2010PTC207869

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

Valuation Report of the Immovable Property



Details of the property under consideration:

Name of Owner : Shri. Rajendra Arvind Parpani

Industrial Unit No. 10, 1st & 2nd Floor, Building No Y-2, **"Shree Arihant Complex"**, New/Current Survey No.226, Hissa No. 1, 2 & 4 to 8, Village - Kalher, Taluka - Bhiwandi, District - Thane, Bhiwandi, PIN - 421302, State - Maharashtra, India.

Latitude Longitude : 19°15'12.8"N 73°0'57.4"E

Intended User:

Cosmos Bank Recovery W-Off Wing, MRO, Dadar (West)

36-A,Maru Niketan, D. L. Vaidya Road, Dadar (West), Mumbai-400028, State -Maharashtra, Country - India



Our Pan India Presence at :

Nanded
Thane
Mumbai
Nashik
Aurangabad
Pune

e QAhmec ik QRajkot Indore

Ahmedabad
 Delhi NCR
 Rajkot
 Raipur

💡 Jaipur

Regd. Office

B1-001, U/B Floor, BOOMERANG, Chandivali Farm Road, Powai, Andheri East, **Mumbai**: 400072, (M.S), India +91 2247495919 mumbai@vastukala.co.in www.vastukala.co.in



MSME Reg No: UDYAM-MH-18-0083617 An ISO 9001 : 2015 Certified Company CIN: U74120MH2010PTC207869

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.

Page 2 of 19

Vastu/Mumbai/11/2024/012335/2309054 15/18-139-JABS Date: 14.11.2024

VALUATION OPINION REPORT

This is to certify that the property bearing Industrial Unit No. 10, 1st & 2nd Floor, Building No Y-2, "Shree Arihant Complex", New/Current Survey No. 226, Hissa No. 1, 2 & 4 to 8, Village - Kalher, Taluka - Bhiwandi, District - Thane, Bhiwandi, PIN - 421 302, State - Maharashtra, India belongs to Shri. Rajendra Arvind Parpani.

Boundaries of the property

North	: X-2 Building
South	: Road
East	: Y-3 Building
West	: Y-1 Building

Considering various parameters recorded, existing economic scenario, and the information that is available with reference to the development of neighbourhood and method selected for valuation, we are of the opinion that, the property premises can be assessed and Valued for SARFAESI Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 purpose at ₹ 59,27,200.00 (Rupees Fifty Nine Lakhs Twenty Seven Thousands Two Hundred Only).

The valuation of the property is based on the documents produced by the concern. Legal aspects have not been taken into considerations while preparing this report.

Hence certified

For VASTUKALA CONSULTANTS (I) PVT. LTD.

Director

Auth. Sign.



Encl.: Valuation report

Our Pan India Presence at :

- **Q** Thane Nanded Q Mumbai **Q** Nashik ♀ Aurangabad 🛛 💡 Pune
 - 💡 Rajkot ♀Indore
- ♀Ahmedabad ♀Delhi NCR 💡 Raipur 💡 Jaipur

Regd. Office

B1-001, U/B Floor, BOOMERANG, Chandivali Farm Road, Powai, Andheri East, Mumbai: 400072, (M.S), India +91 2247495919 🞽 mumbai@vastukala.co.in www.vastukala.co.in

Industrial Unit No. 10, 1st & 2nd Floor, Building No Y-2, **"Shree Arihant Complex"**, New/Current Survey No. 226, Hissa No. 1,2 & 4 to 8, Village - Kalher, Taluka - Bhiwandi, District - Thane, Bhiwandi, PIN - 421 302, State - Maharashtra, India

Form 0-1 (See Rule 8 D) REPORT OF VALUATION OF IMMOVABLE PROPERTY (OTHER THAN AGRICULTURAL LANDS, PLANTATIONS, FORESTS, MINES AND QUARRIES)

GENERAL:

1	Purpose for which the valuation is made	To assess Fair Market Value as on 14.11.2024 for SARFAESI Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 Purpose.			
1	Date of inspection	12.11.2024			
3	Name of the owner / owners	Shri. Rajendra Arvind Parpani			
4	If the property is under joint ownership / co-ownership, share of each such owner. Are the shares undivided?	Sole Ownership			
5	Brief description of the property	Address: Industrial Unit No. 10, 1 st & 2 nd Floor, Building No Y-2, "Shree Arihant Complex ", New/Current Survey No. 226, Hissa No. 1, 2 & 4 to 8, Village - Kalher, Taluka - Bhiwandi , District - Thane , Bhiwandi , PIN - 421 302, State - Maharashtra, India. Contact Person : Mr. Nandkishor Patil (Bank Executive) Contact No. 9769097888			
6	Location, Street, ward no	Village - Kalher, District - Thane			
7	Survey / Plot No. of land	Village - Kalher New Survey No - 226, Hissa No. 1, 2 & 4 to 8			
8	Is the property situated in residential/ commercial/ mixed area/ Residential area?	Industrial Area			
9	Classification of locality-high class/ middle class/poor class	Middle Class			
10	Proximity to civic amenities like schools, Hospitals, Units, market, cinemas etc.	All the amenities are available in the vicinity			
11	Means and proximity to surface communication by which the locality is served	Served by Buses, Taxies, Auto and Private Cars			
	LAND				



Since 1989



An ISO 9001 : 2015 Certified Company

12	Area of Unit supported by documentary proof. Shape, dimension and physical features	Carpet Area in Sq. Ft. = 4050.00 (Area as per Site measurement) Carpet Area of 1st Floor in Sq. Ft. = 2025 Carpet Area of 2nd Floor in Sq. Ft. = 2025 Built Up Area in Sq. Ft. = 2390.00 (Area As Per Sale Deed) As per site inspection, total measured Carpet area is 4,050.00 Sq. Ft. which is more than area mentioned in the Agreement Built up area 2390.00 Sq. ft Hence, we have considered area mentioned in the agreement for the purpose of valuation.
13	Roads, Streets or lanes on which the land is abutting	Village - Kalher, Taluka - Bhiwandi, District - Thane, Pin - PIN - 421 302
14	If freehold or leasehold land	Free Hold.
15	If leasehold, the name of Lessor/lessee, nature of lease, date of commencement and termination of lease and terms of renewal of lease. (i) Initial Premium (ii) Ground Rent payable per annum (iii) Unearned increased payable to the Lessor in the event of sale or transfer	N.A.
16	Is there any restriction covenant in regard to use of land? If so, attach a copy of the covenant.	As per documents
17	Are there any agreements of easements? If so, attach a copy of the covenant	Information not available
18	Does the land fall in an area included in any Town Planning Scheme or any Development Plan of Government or any statutory body? If so, give Particulars.	Information not available
19	Has any contribution been made towards development or is any demand for such contribution still outstanding?	Information not available
20	Has the whole or part of the land been notified for acquisition by government or any statutory body? Give date of the notification.	No
	Attach a dimensioned site plan	N.A.
	IMPROVEMENTS	
22	Attach plans and elevations of all structures standing on the land and a lay-out plan.	Information not available
23	Furnish technical details of the building on a separate sheet (The Annexure to this form may be used)	Attached
24	Is the building owner occupied/ tenanted/ both?	Vacant- Bank Possession



Since 1989



An ISO 9001 : 2015 Certified Company

	If the property owner occupied, specify portion and extent of area under owner-occupation		Fully Vacant- Bank Possession			
25	What is the Floor Space Index permissible and Percentage actually utilized?		Floor Space Index permissible - As per local norms Percentage actually utilized – Details not available			
26	RENTS					
	(i)	Names of tenants/ lessees/ licensees, etc	Vacant- Bank Possession			
	(ii)	Portions in their occupation	Fully Vacant- Bank Possession			
	(iii)	Monthly or annual rent/compensation/license fee, etc. paid by each	25,500 (Expected rental income per month)			
	(iv)	Gross amount received for the whole property	N.A.			
27		ny of the occupants related to, or close to ess associates of the owner?	Information not available			
28	fixture range	arate amount being recovered for the use of s, like fans, geysers, refrigerators, cooking s, built-in wardrobes, etc. or for services es? If so, give details	N. A.			
29		letails of the water and electricity charges, If any, borne by the owner	N. A.			
30	Has the tenant to bear the whole or part of the cost repairs and maintenance? Give particulars		N. A.			
31	If a lift is installed, who is to bear the cost of maintenance and operation- owner or tenant?		N. A.			
32	If a pump is installed, who is to bear the cost of maintenance and operation- owner or tenant?		N. A.			
33	Who has to bear the cost of electricity charges for lighting of common space like entrance hall, stairs, passage, compound, etc. owner or tenant?		N. A.			
34		is the amount of property tax? Who is to bear it? letails with documentary proof	Information not available			
35		building insured? If so, give the policy no., nt for which it is insured and the annual premium	Information not available			
36			N. A.			
37	Has any standard rent been fixed for the premises under any law relating to the control of rent?		N. A.			
26	SALE	S				
37	Give instances of sales of immovable property in the locality on a separate sheet, indicating the Name and address of the property, registration No., sale price and area of land sold.		As per sub registrar of assurance records			



Since 1989



An ISO 9001 : 2015 Certified Company

38	Land rate adopted in this valuation	N. A. as the property under consideration is a Industrial in a building. The rate is considered as composite rate.
39	If sale instances are not available or not relied up on, the basis of arriving at the land rate	N. A.
40	COST OF CONSTRUCTION	
41	Year of commencement of construction and year of completion	Year of Completion – 2000 (Approx.)
42	What was the method of construction, by contract/By employing Labour directly/ both?	N. A.
43	For items of work done on contract, produce copies of agreements	N. A.
44	For items of work done by engaging Labour directly, give basic rates of materials and Labour supported by documentary proof.	N. A.
	Remark: As per site inspection, total measured Carpet area is 4, Agreement Built up area 2390.00 Sq. ft Hence, we hav purpose of valuation.	050.00 Sq. Ft. which is more than area mentioned in the ve considered area mentioned in the agreement for the

PART II- VALUATION

GENERAL:

Under the instruction of Cosmos Bank, Recovery W-Off Wing, MRO, Dadar (West) Branch to assess Fair Market Value as on 14.11.2024 for Industrial Unit No. 10, 1st & 2nd Floor No Y-2, **"Shree Arihant Complex"**, New/Current Survey No. 226, Hissa No. 1, 2 & 4 to 8, Village - Kalher, Taluka - Bhiwandi, District - Thane, Bhiwandi, PIN - 421 302, State - Maharashtra, India belongs to **Shri. Rajendra Arvind Parpani**.

We are in receipt of the following documents:

1) Copy of Sale Deed Registration No.4474-2008 Dated 16.05.2008 between Shri. Sandeep N. Patil(The Vendor) And Shri. Rajendra Arvind Parpani(The Purchaser).

Location

The said building is located at Village - Kalher, Taluka - Bhiwandi, District - Thane, PIN - 421 302. The property falls in Industrial Zone. It is at a traveling distance 4.8 km. from Bhiwandi Road Railway Station.

Building

The building under reference is having Ground + 2 Upper Floors. It is a R.C.C. Framed Structure with 9" thick external walls and 6" Thk. Brick Masonery walls. The external condition of building is Normal. The building is used for Industrial purpose. 1st Floor is having 10 Industrial Unit. The building is without lift.

Industrial Unit:



The Industrial Unit under reference is situated on the 1st & 2nd Floor The composition of Industrial Unit on first & second floor is having large working area. This Industrial Unit is Vitrified tiles flooring, MS Rolling Shutter, Powder coated Aluminum sliding windows, Concealed plumbing with C.P. fittings. Electrical wiring with concealed etc.

Valuation as on 14th November 2024

The Built Up Area of the Industrial Unit	:	2390.00 Sq. Ft.	
--	---	-----------------	--

Deduct Depreciation:

Year of Construction of the building	:	2000 (Approx.)
Expected total life of building	:	60 Years
Age of the building as on 2024	÷	24 Years
Cost of Construction		2390.00 Sq. Ft. X ₹ 2,000.00 = ₹ 47,80,000.00
Depreciation {(100 - 10) X (24 / 60)}	:	36.00%
Amount of depreciation	:	₹ 17,20,800.00
Guideline rate obtained from the Stamp Duty Ready Reckoner for new property	:	₹ 25,500/- per Sq. M. i.e. ₹ 2,369/- per Sq. Ft.
Guideline rate (after depreciate)	:	₹ 19,517/- per Sq. M. i.e. ₹ 1,813/- per Sq. Ft.
Value of property	:	2390.00 Sq. Ft. X ₹ 3,200 = ₹76,48,000
Total Value of property as on 14th November 2024	V	₹76,48,000.00

(Area of property x market rate of developed land & Residential premises as on 2024 - 2025 published in The Indian Valuer's Directory and Reference Book for purpose of valuation. – Depreciation)

Fair value of the property as on 14th November 2024	:	₹ 76,48,000.00 - ₹ 17,20,800.00 = ₹ 59,27,200.00
Total Value of the property	:	₹ 59,27,200.00
The realizable value of the property	:	₹50,38,120.00
Distress value of the property	:	₹41,49,040.00
Insurable value of the property (2390.00 X 2,000.00)	:	₹47,80,000.00
Guideline value of the property (2390.00 X 1813.00)	:	₹43,33,070.00

Taking into consideration above said facts, we can evaluate the value of Valuation Report of Industrial Unit No. 10, 1st & 2nd Floor, Building No Y-2, **"Shree Arihant Complex"**, New/Current Survey No. 226, Hissa No. 1, 2 & 4 to 8, Village - Kalher, Taluka - Bhiwandi, District - Thane, Bhiwandi, PIN - 421 302, State - Maharashtra, India for this particular purpose at **₹ 59,27**, **200.00 (Rupees Fifty Nine Lakhs Twenty Seven Thousands Two Hundred Only)** as on 14th November 2024

NOTES

1. I, Sharadkumar Chalikwar with my experience and ability to judgment I am of the considered opinion that the fair market value of the property as on 14th November 2024 is ₹ 59,27,200.00 (Rupees Fifty Nine Lakhs Twenty Seven

An ISO 9001 : 2015 Certified Company

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.





Thousands Two Hundred Only) Value varies with time and purpose and hence this value should not be referred for any purpose other than mentioned in this report.

- 2. This valuation is done on the basis of information, which the valuer has obtained by information provided by the client about the premises and location of the surrounding area and also prevailing rates in the surrounding area, and further subject to document as mentioned in valuation report.
- 3. This valuer should not be held responsible for authentication of documents, clear title and other such related matters. For that purpose Latest Legal Opinion should be sought.

PART III- VALUATION

I, hereby declare that

- a. The information furnished in part I is true and correct to the best of my knowledge and belief;
- b. I have no direct or indirect interest in the property valued:

ANNEXURE TO FORM 0-1

Technical details			Main Building		
1	No. of floors and height of each floor		Ground + 2 Upper Floors		
2	Plinth area floor wise as per IS 3361-1966		N.A. as the said property is a Industrial Unit Situated on 1 st & 2 nd Floor		
3	Year of construction	:	2000 (Approx.)		
4	Estimated future life	:	36 Years Subject to proper, preventive periodic maintenance & structural repairs		
5	Type of construction- load bearing walls/RCC frame/ steel frame	:	R.C.C. Framed Structure		
6	Type of foundations		R.C.C. Foundation		
7	Walls	:	All external walls are 9" thick and partition walls are 6" Thk. Brick Masonery.		
8	Partitions	:	6" Thk. Brick Masonery.		
9	Doors and Windows	:	MS Rolling Shutter, Powder coated Aluminum sliding windows, .		
10	Flooring	:	Vitrified tiles flooring.		
11	Finishing	:	Cement Plastering.		
12	Roofing and terracing	:	R.C.C. slab.		
13	Special architectural or decorative features, if any	:	No		



Since 1989



An ISO 9001: 2015 Certified Company


		Technical details	Main Building			
14	(i)	Internal wiring – surface or conduit	:	Concealed plumbing with C.P. fittings. Electrical wiring with		
	(ii)	Class of fittings: Superior/Ordinary/ Poor.		concealed		
15	Sanitar	y installations	:	As per Requirement		
	(i)	No. of water closets				
	(ii)	No. of lavatory basins				
	(iii)	No. of urinals				
	(iv)	No. of sink				
16	Class o white/or	f fittings: Superior colored / superior rdinary.		TM		
17	17 Compound wall Height and length Type of construction		:	6'.0" High, R.C.C. column with B. B. masonry wall		
18	No. of lifts and capacity		:	Not Provided		
19	Underground sump – capacity and type of construction		÷	RCC Tank		
20	Over-head tank Location, capacity Type of construction		:	RCC Tank on Terrace		
21	Pumps- no. and their horse power			May be provided as per requirement		
22	2 Roads and paving within the compound approximate area and type of paving		:	Chequred tiles in open spaces, etc.		
23	Sewage disposal – whereas connected to public sewers, if septic tanks provided, no. and capacity		/	Existing		

Technical details





Actual Site Photographs







Actual Site Photographs





Since 1989

Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.


An ISO 9001 : 2015 Certified Company



Route Map of the property



Note: Red Place mark shows the exact location of the property



Longitude Latitude: 19°15'12.8"N 73°0'57.4"E

Note: The Blue line shows the route to site distance from nearest Railway Station (Bhiwandi Road - 4.8 km.).



Ready Reckoner Rate

Depar	tment of Re Government		on and Stamp arashtra	नोंद	णी व मुद्र महाराष्ट्र	ांक विभाग शासन	T
			tement of Rat त्य दर पत्रक आव				
Home					Valuation (Suidelines Use	r Manual
Year 2024-2025					Language	English)
	Selected District	Thane					
	Select Taluka	Bhivandi					
	Select Village	Kelhe					
	Vibhag Number	2					
	Assesment	Туре	Assesment Range	Rate Rs/-	Unit		
	दुकाने		0-0	25700	चौरस मीटर		
	कार्यालय	में	0-0	25500	चौरस मीटर		
	गावठाणातील गि	मेळकती	0-0.00	970	चौरस मीटर		
	हायवेवरील उ	तमिनी	0-0	700	चौरस मीटर		
	बिनशेती जमीन	ो⁄भूखंड	0-0	660	चौरस मीटर		
	औद्यौगिक बिनशे	ती जमिनी	0-0.00	570	चौरस मीटर		
			12				
		s			7/		
Stamp Duty Ready Reckor				25500			
Decrease by 5% on Unit Lo				1275			
Stamp Duty Ready Recko Increase/Decrease) (A)	oner Market Value	Rate (After		24,225.00	Sq. Mtr.	2,251.00	Sq. Ft.
Stamp Duty Ready Reckor	ner Market value Ra	te for Land	(B)	570			
The difference between lar	nd rate and building	rate(A-B=C)		23,655.00			
Percentage after Deprecia	tion as per table(D)			24%			
Rate to be adopted after	Rate to be adopted after considering depreciation [B + (C X D)]					1,813.00	Sq. Ft.
Building not having lift The following table gives	the valuation of re	sidential bu	uilding / flat / comme	rcial unit / o	ffice in such b	uilding on abov	e floor

where there is no lift. Depending upon the floor, ready reckoner rates will be reduced.









An ISO 9001 : 2015 Certified Company

a)	Ground Floor / Stilt / Floor	100%
b)	First Floor	95%
c)	Second Floor	90%
d)	Third Floor	85%
e)	Fourth Floor and above	80%

Depreciation Percentage Table

Completed Age of Building in Years	Value in percent	after depreciation
	R.C.C Structure / other Pukka Structure	Cessed Building, Half or Semi-Pukka Structure & Kaccha Structure.
0 to 2 Years	100%	100%
Above 2 & up to 5 Years	95%	95%
Above 5 Years	After initial 5 year for every year 1% depreciation is to be considered. However maximum deduction available as per this shall be 70% of Market Value rate	After initial 5 year for every year 1.5% depreciation is to be considered. However maximum deduction available as per this shall be 85% of Market Value rate



Vastukala Consultants (I) Pvt. Ltd.





Sale Instances

erty		Gala		
ce		Index no.2		
		-		
		Carpet	Built Up	Saleable
		1,500.00	1,800.00	-
entage			20%	-
e Per Sq. Ft.		₹2,000,00		
Per Sq. Ft.		₹3,000.00	₹2,500.00	-
9292351 12-07-2024 Note:-Generated Through eSearch Module,For original report please contact concern SRO office	e.	सूची क्र.2	दुष्यम निबंधक : सह दु.नि.भि दस्त क्रमांक : 9292/2024 नोदंणी : Regn:83m	वंडी २
		गावाचे नाव: काल्हेर		
(1)विलेखाचा प्रकार	सेल डीड			
	4500000			
1	4444796.1	38		
आकारणी देतो की पटटेदार ते नमुद करावे)				
	माळा नं: तव हाऊस नं. १८ गाला नं. एल Number : No. 300, F	5 मजला,बिल्डिंग नं. एल, इमारतीचे 070/17,व्हिलेज काल्हेर, रोड नं: ता -17 चा एरिया 1800 चौ. फूट. बांध Survey No. 297, Hissa No. 6 Hissa No. 2 and 3 ;))	302, इतर माहिती: सदनिका नं: इंडों नाव: श्री राजलक्ष्मी कमर्शियल कॉम्प्ले लुका भिवंडी,जिल्हा ठाणे 421302, इ वे आहे. सूचना क्र. 3 प्रमाणे 21% घ and 8, Survey No. 299, Hissa	क्सि, ब्लॉक नं: ग्रामपंचायत इतर माहिती: इंडस्ट्रियल सारा.((Survey
(5) ਖ਼ੇਤਧਾळ	1800 चौ.फू	5		
(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.				
पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.	अजय शॉपिंग : कोड:-40001 2): नाव:-विर नाव: अजय शो	सेन्टर, ब्लॉक नं: टी. एच. कटारिया मार्ग, 6 पॅन नं:-AACPG5630J वंद लखमशी गठा तर्फे कु. मु. भरत विर	ग वयः-63 पत्ताः-प्लॉट नंः 501, माळा नंः प रचना स्टोर च्या वर , रोठ नंः माहीम, मुंबई चंद गडा वयः-63 पत्ताः-प्लॉट नंः 501, माव मार्ग, रचना स्टोर च्या वर , रोड नंः माहीम,	, महाराष्ट्र, MUMBAI. पिन हा नं: पाचवा मजला, इमारतीचे
(8) दस्तऐवज करुन घेणा-या यक्षकाराचे व किंवा	1): नाव:-एम/	एस महायाना वेनचर्स एल एल पी) तर्फे प	ार्टनर दिनेश कुमार पहारीया वयः-55; यत्ता	:-प्लॉट नं: ऑफिस नं. ५-आई,
			ार्टमेंट , ब्लॉक नं: ऑफ जे. पी. रोड, नवरंग	सिनेमा च्या समोर , रोड नं:
	अंधेरी (वेस्ट),	मुंबई, महाराष्ट्र, MUMBAI. पिन कोठः	-400058 ਧੱਜ ਜਂ:-ABLFM2251P	
	02/07/202			
	03/07/202			
	9292/202	4		
3 3	270000			
	30000			
(14) शेरा : <u> </u>				
मुल्यांकनासाठी विचारात चेतलेला तपगील:-: मुद्रांक शुल्क आकारताना निवङलेला अनुच्छेद :- :		he limits of any Municipal C o it, or any rural area within	Council, Nagarpanchayat or C	antonment Area



Since 1989



An ISO 9001 : 2015 Certified Company

Sale Instances

	Gala		
rce	Index no.2		
)r	-		
	Carpet	Built Up	Saleable
a	1,850.00	2,220.00	-
centage	-	20%	-
e Per Sq. Ft.	₹4,054.00	₹3,378.00	-
4184351 08-05-2024 Note:-Generated Through eSearch Module, For original rep	सूची क्र.2	ट्रय्यम निबंधक : सह दु.नि.भिवंडी 2 दस्त कमांक : 4184/2022 नोरणी :)
please contact concern SRO office.		Regn:63m	
r	गावाचे नाव : काल्हेर		
(1)वितेखाचा प्रकार	सेल डीड		
(2)मोबदला (3) बाजारभाव(भाठेपटटयाच्या बाबतितपटटाकार आकारणी देतो	7500000 6106776		
की घटटेंदार ते नमुद्र करावे) (4) भू-मापन,पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास)	1) पालिकेचे नाव: ठाणे इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे क पैकी,126/1,126/3,126/4 पैकी,126/4 पैकी,126/4 पैकी पैकी,234/4 पैकी,234/5 पैकी,235/1 पैकी,235/2 पैक 1234/8 - काल्हेर,तळ मजत्त्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय कारपेट. त्याखालील जमिनीसह((Survey Number : 3	ो,126/4 पैकी,126/5,126/6,127/1,127/2,234/1,2 र्श), या जमिनीवरील पृथ्वी कॉम्प्लेक्स मधील,बिल्डिंग न यल गोडाऊन/युनिट नंबर 8,क्षेत्र 1850.00 चौ फूट स्	34/2 पैकी,234/3 नं बी/5,ग्रामपंचायत घर नं
	1.7193 आर.चौ.मीटर		
(5) क्षेत्रफळ	1.7193 311.41.41.4		
(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेष्ट्रा.			
(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेत तेष्ठा. (7) दस्तपेवज करून देणा-पा/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंव दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे	वा 1): नाव:-मे. मास्कोट डेव्हलपर्स च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी वु वे 10, 1 ता मजला, एम दी स्ट्रीट, डी के लेन कॉस, विकपेठ, बॅगलेर		
(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेत्त तेष्ट्रा. (7) दस्तऐवज करुन देणा-पा/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किव	वा १): नाव:-मे. मास्कोट डेव्हलपर्स च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी वु	नॉर्थ, कर्नाटक , व्लॉक नं: -, रोठ नं: -, कर्नाटक, बंगतोर. 1	पेन कोठः-560053 पॅन नं:-
(6) आकारणी किंवा जुड़ी देण्यात असेत तेष्ट्रा. (7) दस्तपेवज करून देणा-पालिहून ठेवणा-पा पक्षकाराचे नाव किंव दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तपेवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी	वा 1): नाव:-मे. मास्कोट डेप्हलपर्स च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी व वे 10, 1 ता मजला, एम टी स्ट्रीट, डी के लेन कॉस, चिकपेठ, बेंगलोर AARFM3648P	मेंधें, कर्मोटक , व्लॉक मं: -, रोठ मं: -, कर्माटक, बंगलेर. 1 मं: -, इमारतीचे माव: फ्लेंट मं 1803/1804, ष्ठीसचरिंग पाल्ब राष्ट्र, व्लॉक मं: -, रोठ मं: -, महाराष्ट्र, मुर्ख्वई. यिम कोठ:-40 , इमारतीचे माव: फ्लेंट मं 1803/1804, ष्ठीसचरिंग पाल्म्स, ए	पेन कोठः-560053 पॅन नं:- स, एक्सक्तुसिख, आकुर्सी रोठ, 00101 पॅन नं:-BOTPM7848L क्सक्तुसिख, आकुर्सी रोठ,
(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेत तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तिहून ठेवणा-या प्रक्षकाराचे नाव किंव दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8)दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व	 भाव:-मे. मास्कोट डेप्ललपर्स च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी वु भाव:-मे. मास्कोट डेप्ललपर्स च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी वु भा ता मजला, एम टी स्ट्रीट, डी के लेन क्रॉस, विकप्रेठ, बेंगलोर : AARFM3648P भाव:-अंचल रोहित मलिक वय:-34; पत्ता:-प्लॉट नं: -, माळा सेन्ट्रियम मॉल, लोखंडवाला टाऊनशिय, कॉटिवली पूर्व, मुंबई, महार 2): नाव:-अनिल मलिक वय:-59; पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, 	मेंधें, कर्मोटक , व्लॉक मं: -, रोठ मं: -, कर्माटक, बंगलेर. 1 मं: -, इमारतीचे माव: फ्लेंट मं 1803/1804, ष्ठीसचरिंग पाल्ब राष्ट्र, व्लॉक मं: -, रोठ मं: -, महाराष्ट्र, मुर्ख्वई. यिम कोठ:-40 , इमारतीचे माव: फ्लेंट मं 1803/1804, ष्ठीसचरिंग पाल्म्स, ए	पेन कोठः-560053 पॅन नं:- स, एक्सक्तुसिख, आकुर्सी रोठ, 00101 पॅन नं:-BOTPM7848L क्सक्तुसिख, आकुर्सी रोठ,
(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेत तेष्ठा. (7) दस्तऐवज करुन देणा-पा(लिहून ठेवणा-या यक्षकाराचे नाव किंव दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8)दस्तऐवज करुन घेणा-या यक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता	 गाव:-मे. मास्कोट डेप्हलपर्स च्या तर्फे द्रस्तऐवज प्रवेशासाठी वु 10, 1 ता मजता, एम टी स्ट्रीट, डी के लेन कॉस, विकपेठ, बॅगलोर AARFM3648P 11: नाव:-अंचल रोहित मलिक वय:-34; यत्ता:-प्लॉट नं: -, माळा सेन्ट्रियम मॉल, लोखंडवाला टाऊनशिप, कादिवली पूर्व, मुंबई, महार थेन्ट्रियम मॉल, लोखंडवाला टाऊनशिप, कादिवली पूर्व, मुंबई, महार सेन्ट्रियम मॉल, लोखंडवाला टाऊनशिप, कादिवली पूर्व, मुंबई, महार 	मेंधें, कर्मोटक , व्लॉक मं: -, रोठ मं: -, कर्माटक, बंगलेर. 1 मं: -, इमारतीचे माव: फ्लेंट मं 1803/1804, ष्ठीसचरिंग पाल्ब राष्ट्र, व्लॉक मं: -, रोठ मं: -, महाराष्ट्र, मुर्ख्वई. यिम कोठ:-40 , इमारतीचे माव: फ्लेंट मं 1803/1804, ष्ठीसचरिंग पाल्म्स, ए	पेन कोठः-560053 पॅन नं:- स, एक्सक्तुसिख, आकुर्सी रोठ, 00101 पॅन नं:-BOTPM7848L क्सक्तुसिख, आकुर्सी रोठ,
(८)आकारणी किंवा जुडी देण्यात असेत तेष्ठा. (७) दसरपेवज करुन देणा-पा/लिहून ठेवणा-या यक्षकाराचे नाव किंव दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (८)दस्तपेवज करुन घेणा-या यक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायात्तयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता (१) दस्तपेवज करुन दिल्याचा दिनांक (१०)दस्त नॉडणी केल्याचा दिनांक (११)अनुक्रमांक,खंड व पृष्ठ	 गाव:-मे. मास्कोट डेप्हलपर्स च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी वु गाव:-मे. मास्कोट डेप्हलपर्स च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी वु 10, 1 ता मजता, एम टी स्ट्रीट, डी के लेन क्रॉस, विकपेठ, बॅगलोर AARFM3648P 1): नाव:-अंचल रोहित मलिक वय:-34; यत्ता:-प्लॉट नं: -, माळा सेन्ट्रियम मॉल, लोखंडवाला टाऊनशिप, कांदिवली पूर्व, मुंबई, महार 2): नाव:-अनित मलिक वय:-S9; पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, सेन्ट्रियम मॉल, लोखंडवाला टाऊनशिप, कांदिवली पूर्व, मुंबई, महार 31/03/2022 08/04/2022 4184/2022 	मेंधें, कर्मोटक , व्लॉक मं: -, रोठ मं: -, कर्माटक, बंगलेर. 1 मं: -, इमारतीचे माव: फ्लेंट मं 1803/1804, ष्ठीसचरिंग पाल्ब राष्ट्र, व्लॉक मं: -, रोठ मं: -, महाराष्ट्र, मुर्ख्वई. यिम कोठ:-40 , इमारतीचे माव: फ्लेंट मं 1803/1804, ष्ठीसचरिंग पाल्म्स, ए	पेन कोठः-560053 पॅन नं:- स, एक्सक्तुसिख, आकुर्सी रोठ, 00101 पॅन नं:-BOTPM7848L क्सक्तुसिख, आकुर्सी रोठ,
(८)आकारणी किंवा जुडी देण्यात असेत तेष्ठा. (७) दसरपेवज करुन देणा-पा/लिहून ठेवणा-पा पक्षकाराचे नाव किंव दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (८)दस्तपेवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता (१) दस्तपेवज करुन दिल्याचा दिनांक (१०)दस्त गोंदणी केल्याचा दिनांक (११)अनुक्रमांक,खंड व पृष्ठ (१२)बजारभावाप्रमाणे मुंडांक मुल्ल	1): नाव:-मे. मास्कोट डेप्हलपर्स च्या तर्फे दसराऐवज प्रवेशासाठी वु 10: नाव:-मे. मास्कोट डेप्हलपर्स च्या तर्फे दसराऐवज प्रवेशासाठी वु 20: 1ता मजता, एम टी स्ट्रीट, डी के लेन क्रॉस, विकप्रेठ, बॅगलोर: AARFM3648P 1): नाव:-जंबल रोहित मलिक वय:-34; यत्ता:-प्लॉट नं: -, माळा: सेन्ट्रियम मॉल, लोखंडवाला टाऊनशिय, कादिवली पूर्व, मुंबई, महाग 2): नाव:-अनित मलिक वय:-S9; पता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, सेन्ट्रियम मॉल, लोखंडवाला टाऊनशिय, कादिवली पूर्व, मुंबई, महाग 31/03/2022 08/04/2022 4184/2022 450000	मेंधें, कर्मोटक , व्लॉक मं: -, रोठ मं: -, कर्माटक, बंगलेर. 1 मं: -, इमारतीचे माव: फ्लेंट मं 1803/1804, ष्ठीसचरिंग पाल्ब राष्ट्र, व्लॉक मं: -, रोठ मं: -, महाराष्ट्र, मुर्ख्वई. यिम कोठ:-40 , इमारतीचे माव: फ्लेंट मं 1803/1804, ष्ठीसचरिंग पाल्म्स, ए	पेन कोठः-560053 पॅन नं:- स, एक्सक्तुसिख, आकुर्सी रोठ, 00101 पॅन नं:-BOTPM7848L क्सक्तुसिख, आकुर्सी रोठ,
(८)आकारणी किंवा जुडी देण्यात असेत तेष्ठा. (७) दस्तऐवज करुन देणा-पा(लिहून ठेवणा-पा पक्षकाराचे नाव किंव दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (८)दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता (१९) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक (१०)दस्त नॉद्रणी केल्याचा दिनांक (११)अनुक्रमांक,खंड व पृष्ठ (१२)बजारभावाप्रमाणे मुंद्रांक शुल्क (१३)बजारभावाप्रमाणे नोदणी शुल्क	 गाव:-मे. मास्कोट डेप्हलपर्स च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी वु गाव:-मे. मास्कोट डेप्हलपर्स च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी वु 10, 1 ता मजता, एम टी स्ट्रीट, डी के लेन क्रॉस, विकपेठ, बॅगलोर AARFM3648P 1): नाव:-अंचल रोहित मलिक वय:-34; यत्ता:-प्लॉट नं: -, माळा सेन्ट्रियम मॉल, लोखंडवाला टाऊनशिप, कांदिवली पूर्व, मुंबई, महार 2): नाव:-अनित मलिक वय:-S9; पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, सेन्ट्रियम मॉल, लोखंडवाला टाऊनशिप, कांदिवली पूर्व, मुंबई, महार 31/03/2022 08/04/2022 4184/2022 	मेंधें, कर्मोटक , व्लॉक मं: -, रोठ मं: -, कर्माटक, बंगलेर. 1 मं: -, इमारतीचे माव: फ्लेंट मं 1803/1804, ष्ठीसचरिंग पाल्ब राष्ट्र, व्लॉक मं: -, रोठ मं: -, महाराष्ट्र, मुर्ख्वई. यिम कोठ:-40 , इमारतीचे माव: फ्लेंट मं 1803/1804, ष्ठीसचरिंग पाल्म्स, ए	पेन कोठः-560053 पॅन नं:- स, एक्सक्तुसिख, आकुर्सी रोठ, 00101 पॅन नं:-BOTPM7848L क्सक्तुसिख, आकुर्सी रोठ,
(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेत तेष्ठा. (7) दस्वपेवज करुन देणा-या/तिहून ठेवणा-या यक्षकाराचे नाव किंव दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8)दस्तपेवज करुन घेणा-या यक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व यत्ता (9) दस्तपेवज करुन दिल्याचा दिनांक (10)दस्त नॉदणी केल्याचा दिनांक (11)अनुक्रमांक,खंठ व पृष्ठ (12)बाजारभावाप्रमाणे मुद्रांक म्युत्क	1): नाव:-मे. मास्कोट डेप्हलपर्स च्या तर्फे दसराऐवज प्रवेशासाठी वु 10: नाव:-मे. मास्कोट डेप्हलपर्स च्या तर्फे दसराऐवज प्रवेशासाठी वु 20: 1ता मजता, एम टी स्ट्रीट, डी के लेन क्रॉस, विकप्रेठ, बॅगलोर: AARFM3648P 1): नाव:-जंबल रोहित मलिक वय:-34; यत्ता:-प्लॉट नं: -, माळा: सेन्ट्रियम मॉल, लोखंडवाला टाऊनशिय, कादिवली पूर्व, मुंबई, महाग 2): नाव:-अनित मलिक वय:-S9; पता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, सेन्ट्रियम मॉल, लोखंडवाला टाऊनशिय, कादिवली पूर्व, मुंबई, महाग 31/03/2022 08/04/2022 4184/2022 450000	मेंधें, कर्मोटक , व्लॉक मं: -, रोठ मं: -, कर्माटक, बंगलेर. 1 मं: -, इमारतीचे माव: फ्लेंट मं 1803/1804, ष्ठीसचरिंग पाल्ब राष्ट्र, व्लॉक मं: -, रोठ मं: -, महाराष्ट्र, मुर्ख्वई. यिम कोठ:-40 , इमारतीचे माव: फ्लेंट मं 1803/1804, ष्ठीसचरिंग पाल्म्स, ए	पेन कोठः-560053 पॅन नं:- स, एक्सक्तुसिख, आकुर्सी रोठ, 00101 पॅन नं:-BOTPM7848L क्सक्तुसिख, आकुर्सी रोठ,



Since 1989



An ISO 9001 : 2015 Certified Company

Sale Instances

rty	Gala				
e	Index no.2				
	-				
	Carpet	Built Up	Saleable		
	1,850.00	2,220.00	-		
ntage	-	20% ₹3,964.00	- -		
•					
Per Sq. Ft.	₹4,757.00				
8273351	सूची क्र.2	दुय्यम निबंधक : सह दु.नि.भिवं	डी २		
04-05-2024	6 · · · · ·	दस्त क्रमांक : 8273/2022			
Note:-Generated Through eSearch Module, For	r.	नोदंणी :			
original report please contact concern SRO offi	ce.	Regn:83m			
	गावाचे नाव: काल्हेर				
(1)विलेखाचा प्रकार	सेल डीड				
(2)मोबदला	8800000				
(3) बाजारभाव(भाठेपटटयाच्या बाबतितपटटाकार	7344636				
आकारणी देतो की पटटेदार ते नमुद करावे)					
(4) भू-मापन,पोटहिस्सा व चरक्रमांक(असल्यास)	1) पालिकेचे नावः ठाणे इतर वर्णन :, इतर माहिती: मौजे काल्हेर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथील नवीन सर्वे				
	नंबर 341(जुना सर्वे नंबर 125 पैकी,126/1,126				
	पैकी,126/5,126/6,127/1,127/2,234/1,234/2 पैकी,234/3 पैकी,234/4 पैकी,234/5 पैकी,235/1 पैकी,235/2 पैकी,)या जमिनीवरील पृथ्वी कॉम्प्लेक्स मधील,बिल्डिंग नं बी/5,ग्रामपंचायत घर नं 1234/5 -				
	पैकी २२६/२ पैकी) या जमिनीतरील पथ्ती कॉम	लेक्स मधील बिल्डिंग नं बी/५ ग्रामपंचाय	त घर नं 1234/5 -		
	पैकी,235/2 पैकी,)या जमिनीवरील पृथ्वी कॉम कान्द्रेर तक प्रजन्मातरील आर सी सी इंडस्टिंग	प्लेक्स मधील,बिल्डिंग ने बी/5,ग्रामपंचाय 19 गोडाज्जन/यनिट नंबर 5 क्षेत्र 1850 0	त घर नं 1234/5 - ० चौ फट म्हणजेन		
	काल्हेर,तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय	ल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0	त घर नं 1234/5 - 0 चौ फूट म्हणजेच		
(६) मेनामळ	काल्हेर,तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह	ल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0	त घर नं 1234/5 - 0 चौ फूट म्हणजेच		
(5) क्षेत्रफळ (4) भूकपणी किंदर वसी वेगणव अभेव वेज्या	काल्हेर,तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय	ल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0	त घर नं 1234/5 - 0 चौ फूट म्हणजेच		
(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.	काल्हेर,तळ मजत्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह 1.7193 आर.चौ.मीटर	ल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0 ((Survey Number : 341 ;))	0 चौ फूट म्हणजेच		
 (6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या 	काल्हेर,तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह 1.7193 आर.चौ.मीटर 1): नाव:-पिस्ताबाई बाबुताल गांधी वय:-58 पत्ता:-प्ल	ल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0 ((Survey Number : 341 ;)) ॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं	0 चौ फूट म्हणजेच 608, 6 वा मजता, बिल्डिंग		
(6)आकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा	काल्हेर,तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह 1.7193 आर.चौ.मीटर 1): नाव:-पिस्ताबाई बाबुताल गांधी वय:-58 पत्त:-प्ल जे, ईटा गार्डन, मगाडी रोड, बिन्नी स्टोन गार्डन, बॅगेलो	ल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0 ((Survey Number : 341 ;)) ॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं	0 चौ फूट म्हणजेच 608, 6 वा मजता, बिल्डिंग		
(6)आकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तितून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.	काल्हेर,तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह 1.7193 आर.चौ.मीटर 1): नाव:-पिस्ताबाई बाबुलल गांधी वय:-58 पत्ता:-प्ल जे, ईटा गार्ठन, मगाठी रोठ, बिन्नी स्टोन गार्ठन, बेंगलो कोड:-560023 पॅन नं:-AGSPB9838R	ल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0 ((Survey Number : 341 ;)) ॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं र, नॉर्थ कर्नाटक, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, कर्ना	0 चौ फूट म्हणजेच 608, 6 वा मजला, बिल्डिंग टक, बंगलोर. पिन		
(6)आकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तितून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8)दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा	काल्हेर,तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह 1.7193 आर.चौ.मीटर 1): नाव:-पिस्ताबाई बाबुलल गांधी वय:-58 पत्ता:-प्ल जे, ईटा गार्ठन, मगाठी रोठ, बिन्नी स्टोन गार्ठन, बेंगलो कोड:-560023 पॅन नं:-AGSPB9838R 1): नाव:-राजीब कुमार चोप्रा वय:-59; पत्ता:-प्लॉट	ल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0 ((Survey Number : 341 ;)) ॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं र, नॉर्थ कर्नाटक, ब्लॉक नं: -, रोड नं: -, कर्ना नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रो हाऊस नं	0 चौ फूट म्हणजेच 608, 6 वा मजला, बिल्डिंग टक, बंगलोर. पिन 08, एमरेल्ड सीएचएस,		
(6)आकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तितून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8)दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश	काल्हेर,तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह 1.7193 आर.चौ.मीटर 1): नाव:-पिस्ताबाई बाबुलाल गांधी वय:-58 पत्ता:-प्ल जे, ईटा गार्ठन, मगाठी रोठ, बिज्ञी स्टोन गार्ठन, बॅंगलो कोड:-560023 पॅन नं:-AGSPB9838R 1): नाव:-राजीब कुमार चोप्रा वय:-59; पत्ता:-प्लॉट गार्ठन इस्टेट, ग्लॅठीस अलवेअर्स रोठ, ठी मार्ट जवळ,	ल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0 ((Survey Number : 341 ;)) ॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नावः फ्लॅट नं र, नॉर्थ कर्नाटक, ब्लॉक नं: -, रोड नं: -, कर्ना नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रो हाऊस नं पोखरण रोठ नं 02, चितळसर, ठाणे पश्चिम ,	0 चौ फूट म्हणजेच 608, 6 वा मजला, बिल्डिंग टक, बंगलोर. पिन 08, एमरेल्ड सीएचएस,		
(6)आकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तितून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8)दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा	काल्हेर, तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह 1.7193 आर.चौ.मीटर 1): नाव:-पिस्ताबाई बाबुलाल गांधी वय:-58 पत्ता:-प्ल जे, ईटा गार्ठन, मगाठी रोठ, बिन्नी स्टोन गार्ठन, बॅगलो कोड:-560023 पॅन नं:-AGSPB9838R 1): नाव:-राजीव कुमार चोप्रा वय:-59; पत्ता:-प्लॉट गार्डन इस्टेट, ग्लॅठीस अलवेअर्स रोठ, ठी मार्ट जवळ, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोठ:-400610 पॅन नं:-AAIP	ल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0 ((Survey Number : 341 ;)) ॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नावः फ्लॅट नं र, नॉर्थ कर्नाटक, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, कर्ना नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रो हाऊस नं पोखरण रोठ नं 02, चितळसर, ठाणे पश्चिम , C4249H	0 चौ फूट म्हणजेच 608, 6 वा मजला, बिल्डिंग टक, बंगलोर. धिन 08, एमरेल्ड सीएचएस, व्लॉक नं: -, रोड नं: -,		
(6)आकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तितून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8)दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश	काल्हेर, तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह 1.7193 आर.चौ.मीटर 1): नाव:-पिस्ताबाई बाबुलाल गांधी वय:-58 पत्ता:-प्ल जे, ईटा गार्डन, मगाडी रोड, बिन्नी स्टोन गार्डन, बॅंगेलो कोड:-560023 पॅन नं:-AGSPB9838R 1): नाव:-राजीब कुमार चोप्रा वय:-59; पत्ता:-प्लॉट गार्डन इस्टेट, ग्लॅंडीस अलवेअर्स रोड, डी मार्ट जवळ, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:-400610 पॅन नं:-AAIP 2): नाव:-अंचल रोहित मलिक वय:-34; पत्ता:-प्लॉट	ाल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0 ((Survey Number : 341 ;)) गॅट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नावः फ्लॅट नं र, नॉर्थ कर्नाटक, ब्लॉक नं: -, रोड नं: -, कर्ना नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रो हाऊस नं पोखरण रोठ नं 02, चितळसर, ठाणे पश्चिम , C4249H र नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18	0 चौ फूट म्हणजेच 608, 6 वा मजता, बिल्डिंग टक, बंगलोर. पिन 08, एमरेल्ड सीएचएस, व्लॉक नं: -, रोड नं: -, 803/1804, व्हीसपरिंग		
(6)आकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तितून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8)दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश	काल्हेर, तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह 1.7193 आर.चौ.मीटर 1.7193 आर.चौ.मीटर 1: नाव:-पिस्ताबाई बाबुताल गांधी वय:-58 पत्ता:-प्त जे, ईटा गार्डन, मगाडी रोड, बिन्नी स्टोन गार्डन, बॅगेले कोड:-560023 पंन नं:-AGSPB9838R 1): नाव:-राजीब कुमार चोप्रा वय:-59; पत्ता:-प्लॉट गार्डन इस्टेट, ग्लॅडीस अलवेअर्स रोड, डी मार्ट जवळ, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:-400610 पॅन नं:-AAIP 2): नाव:-अंचत रोहित मतिक वय:-34; पत्ता:-प्लॉट पाल्प्स, एक्सक्तुसिज, आकुर्त्ती रोड, सेन्ट्रियम मॉल, त	ाल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0 ((Survey Number : 341 ;)) गॅट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नावः फ्लॅट नं र, नॉर्थ कर्नाटक, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, कर्ना नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रो हाऊस नं पोखरण रोठ नं 02, चितळसर, ठाणे पश्चिम , C4249H १ नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 रोखंडवाता टाऊनशिप, कॉदिवती पूर्व, मुंबई, ग	0 चौ फूट म्हणजेच 608, 6 वा मजता, बिल्डिंग टक, बंगलोर. पिन 08, एमरेल्ड सीएचएस, व्लॉक नं: -, रोड नं: -, 803/1804, व्हीसपरिंग		
(6)आकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तितून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8)दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश	काल्हेर, तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह 1.7193 आर.चौ.मीटर 1.7193 आर.चौ.मीटर 1): नाव:-पिस्ताबाई बाबुताल गांधी वय:-58 पत्ता:-प्त बे, ईटा गार्डन, मगाडी रोड, बिन्नी स्टोन गार्डन, बॅगले कोड:-560023 पॅन नं:-AGSPB9838R 1): नाव:-राजीब कुमार चोप्रा वय:-59; पत्ता:-प्लॉट गार्डन इस्टेट, ग्लॅडीस अलवेअर्स रोड, डी मार्ट जवळ, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:-400610 पॅन नं:-AAIP 2): नाव:-अंचत रोहित मतिक वय:-34; पत्ता:-प्लॉट पाल्प्स, एक्सक्तुसिव्ह, आकुर्त्ती रोड, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोड:-400101 पॅन नं:-B4	ाल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0 ((Survey Number : 341 ;)) गॅट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नावः फ्लॅट नं र, नॉर्थ कर्नाटक, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, कर्ना नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रो हाऊस नं पोखरण रोठ नं 02, चितळसर, ठाणे पश्चिम , C4249H र नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 रोखंडवाता टाऊनशिप, कॉदिवती पूर्व, मुंबई, 1 DTPM7848L	0 चौ फूट म्हणजेच 608, 6 वा मजता, बिल्डिंग टक, बंगतोर. पिन 08, एमरेल्ड सीएचएस, व्यॉक नं: -, रोड नं: -, 803/1804, क्वीसपरिंग महाराष्ट्र, व्यॉक नं: -, रोड नं:		
(6)आकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तितून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8)दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश	काल्हेर,तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह 1.7193 आर.चौ.मीटर 1): नाव:-पिस्ताबाई बाबुताल गांधी वय:-58 पत्ता:-प्ल जे, ईटा गार्डन, मगाडी रोड, बिन्नी स्टोन गार्डन, बॅगेलो कोड:-560023 पॅन नं:-AGSPB9838R 1): नाव:-राजीव कुमार चोप्रा वय:-59; पत्ता:-प्लॉट गार्डन इस्टेट, ग्लॅंडीस अलवेअर्स रोड, डी मार्ट जवळ, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:-400610 पॅन नं:-AAIP 2): नाव:-अंचल रोहित मलिक वय:-34; पत्ता:-प्लॉट पाल्प्स, एक्सक्तुसिष्ठ, आकुर्ली रोड, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोड:-400101 पॅन नं:-B/ 3): नाव:-रोहित अनिल मलिक वय:-36; पत्ता:-प्लॉ	ाल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0 ((Survey Number : 341 ;)) गेंट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं र, नॉर्थ कर्नाटक, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, कर्ना नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रो हाऊस नं पोखरण रोठ नं 02, चितळसर, ठाणे पश्चिम , C4249H ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 रोखंडवाला टाऊनशिप, कॉदिवती पूर्व, मुंबई, 1 OTPM7848L ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18	0 चौ फूट म्हणजेच 608, 6 वा मजला, बिल्डिंग टक, बंगलोर. पिन 08, एमरेल्ड सीएचएस, व्लॉक नं: -, रोड नं: -, 803/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, ब्लॉक नं: -, रोड नं: 803/1804, व्हीसपरिंग		
(6)आकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तितून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8)दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश	काल्हेर, तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह 1.7193 आर.चौ.मीटर 1): नाव:-पिस्ताबाई बाबुताल गांधी वय:-58 पत्ता:-प्ल जे, ईटा गार्डन, मगाठी रोड, बिन्नी स्टोन गार्डन, बॅगेलो कोड:-560023 पॅन नं:-AGSPB9838R 1): नाव:-राजीव कुमार चोप्रा वय:-59; पत्ता:-प्लॉट गार्डन इस्टेट, ग्लॅंडीस अलवेअर्स रोड, डी मार्ट जवळ, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:-400610 पॅन नं:-AAIP 2): नाव:-अंचल रोहित मलिक वय:-34; पत्ता:-प्लॉट पाल्प्स, एक्सक्लुसिष्ठ, आकुर्ली रोड, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोड:-400101 पॅन नं:-B 3): नाव:-रोहित अनिल मलिक वय:-36; पत्ता:-प्लॉ पाल्प्स, एक्सक्लुसिष्ठ, आकुर्ली रोड, सेन्ट्रियम मॉल, ल	ाल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0 ((Survey Number : 341 ;)) गेंट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं र, नॉर्थ कर्नाटक, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, कर्ना नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रो हाऊस नं पोखरण रोठ नं 02, चितळसर, ठाणे पश्चिम , C4249H ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कांदिवली पूर्व, मुंबई, 1 0TPM7848L ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कांदिवली पूर्व, मुंबई, 1	0 चौ फूट म्हणजेच 608, 6 वा मजला, बिल्डिंग टक, बंगलोर. पिन 08, एमरेल्ड सीएचएस, व्लॉक नं: -, रोड नं: -, 803/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, ब्लॉक नं: -, रोड नं: 803/1804, व्हीसपरिंग		
(6)आकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तितून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8)दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता	काल्हेर, तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह 1.7193 आर.चौ.मीटर 1): नाव:-पिस्ताबाई बाबुलाल गांधी वय:-58 पत्ता:-प्ल जे, ईटा गार्ठन, मगाठी रोठ, बिन्नी स्टोन गार्ठन, बॅगेलो कोड:-560023 पॅन नं:-AGSPB9838R 1): नाव:-राजीव कुमार चोप्रा वय:-59; पत्ता:-प्लॉट गार्ठन इस्टेट, ग्लॅठीस अलवेअर्स रोठ, ठी मार्ट जवळ, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोठ:-400610 पॅन नं:-AAIP 2): नाव:-अंचल रोहित मलिक वय:-34; पत्ता:-प्लॉट पाल्प्स, एक्सक्लुसिव्ह, आकुर्ली रोठ, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोठ:-400101 पॅन नं:-B4 3): नाव:-रोहित अनिल मलिक वय:-36; पत्ता:-प्लॉ पाल्प्स, एक्सक्लुसिव्ह, आकुर्ली रोठ, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोठ:-400101 पॅन नं:-A	ाल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0 ((Survey Number : 341 ;)) गेंट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं र, नॉर्थ कर्नाटक, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, कर्ना नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रो हाऊस नं पोखरण रोठ नं 02, चितळसर, ठाणे पश्चिम , C4249H ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कांदिवली पूर्व, मुंबई, 1 0TPM7848L ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कांदिवली पूर्व, मुंबई, 1	0 चौ फूट म्हणजेच 608, 6 वा मजला, बिल्डिंग टक, बंगलोर. पिन 08, एमरेल्ड सीएचएस, व्लॉक नं: -, रोड नं: -, 803/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, ब्लॉक नं: -, रोड नं: 803/1804, व्हीसपरिंग		
(6) आकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तितून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेष असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता (9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक	काल्हेर, तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह 1.7193 आर.चौ.मीटर 1:7193 आर.चौ.मीटर 1: नाव:-पिस्ताबाई बाबुलाल गांधी वयः-58 पत्ताः-प्ल जे, ईटा गार्ठन, मगाठी रोठ, बिन्नी स्टोन गार्ठन, बॅगलो कोड:-560023 पॅन नं:-AGSPB9838R 1): नाव:-राजीब कुमार चोप्रा वयः-59; पत्ता:-प्लॉट गार्ठन इस्टेट, ग्लॅठीस अलवेअर्स रोठ, ठी मार्ट जवळ, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोठ:-400610 पॅन नं:-AAIP 2): नाव:-अंचल रोहित मलिक वयः-34; पत्ता:-प्लॉट पाल्प्स, एक्सक्लुसिख, आकुर्ली रोठ, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोठ:-400101 पॅन नं:-B4 3): नाव:-रोहित अनिल मलिक वयः-36; पत्ता:-प्लॉ पाल्प्स, एक्सक्लुसिख, आकुर्ली रोठ, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोठ:-400101 पॅन नं:-A 01/08/2022	ाल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0 ((Survey Number : 341 ;)) गेंट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं र, नॉर्थ कर्नाटक, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, कर्ना नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रो हाऊस नं पोखरण रोठ नं 02, चितळसर, ठाणे पश्चिम , C4249H ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कांदिवली पूर्व, मुंबई, 1 0TPM7848L ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कांदिवली पूर्व, मुंबई, 1	0 चौ फूट म्हणजेच 608, 6 वा मजला, बिल्डिंग टक, बंगलोर. पिन 08, एमरेल्ड सीएचएस, व्लॉक नं: -, रोड नं: -, 803/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, ब्लॉक नं: -, रोड नं: 803/1804, व्हीसपरिंग		
 (6) आकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता (9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक (10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक 	काल्हेर, तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह 1.7193 आर.चौ.मीटर 1:7193 आर.चौ.मीटर 1: नाव:-पिस्ताबाई बाबुलाल गांधी वय:-58 पत्ता:-प्ल जे, ईटा गार्ठन, मगाठी रोठ, बिन्नी स्टोन गार्ठन, बॅगेलो कोड:-560023 पॅन नं:-AGSPB9838R 1): नाव:-राजीव कुमार चोप्रा वय:-59; पत्ता:-प्लॉट गार्ठन इस्टेट, ग्लॅठीस अलवेअर्स रोठ, ठी मार्ट जवळ, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोठ:-400610 पॅन नं:-AAIP 2): नाव:-अंचल रोहित मलिक वय:-34; पत्ता:-प्लॉट पाल्प्स, एक्सक्लुसिव्ह, आकुर्ली रोठ, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोठ:-400101 पॅन नं:-PB 3): नाव:-रोहित अनिल मलिक वय:-36; पत्ता:-प्लॉट पाल्प्स, एक्सक्लुसिव्ह, आकुर्ली रोठ, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोठ:-400101 पॅन नं:-PB 3): नाव:-रोहित अनिल मलिक वय:-36; पत्ता:-प्लॉट पाल्प्स, एक्सक्लुसिव्ह, आकुर्ली रोठ, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोठ:-400101 पॅन नं:-AB	ाल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0 ((Survey Number : 341 ;)) गेंट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं र, नॉर्थ कर्नाटक, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, कर्ना नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रो हाऊस नं पोखरण रोठ नं 02, चितळसर, ठाणे पश्चिम , C4249H ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कांदिवली पूर्व, मुंबई, 1 0TPM7848L ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कांदिवली पूर्व, मुंबई, 1	0 चौ फूट म्हणजेच 608, 6 वा मजला, बिल्डिंग टक, बंगलोर. पिन 08, एमरेल्ड सीएचएस, व्लॉक नं: -, रोड नं: -, 803/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, ब्लॉक नं: -, रोड नं: 803/1804, व्हीसपरिंग		
 (6) आकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तिहून ठेवणा-या यक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक (10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक (11) अनुक्रमांक,खंठ व पृष्ठ 	काल्हेर, तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह 1.7193 आर.चौ.मीटर 1.7193 आर.चौ.मीटर 1: नाव:-पिस्ताबाई बाबुलाल गांधी वय:-58 पत्ता:-प्ल जे, ईटा गार्ठन, मगाठी रोठ, बिन्नी स्टोन गार्ठन, बॅगेलो कोड:-560023 पॅन नं:-AGSPB9838R 1): नाव:-राजीव कुमार चोप्रा वय:-59; पत्ता:-प्लॉट गार्ठन इस्टेट, ग्लॅंजीस अलवेअर्स रोठ, डी मार्ट जवळ, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोठ:-400610 पॅन नं:-AAIP 2): नाव:-रोबीत जीठ: 400610 पॅन नं:-AAIP 2): नाव:-रोबित प्रतिक वय:-34; पत्ता:-प्लॉट पाल्प्स, एक्सक्तुसिख, आकुर्ली रोठ, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोठ:-400101 पॅन नं:-BI 3): नाव:-रोहित अनिल मलिक वय:-36; पत्ता:-प्लॉट पाल्प्स, एक्सक्तुसिख, आकुर्ली रोठ, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोठ:-400101 पॅन नं:-AI 01/08/2022 8273/2022	ाल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0 ((Survey Number : 341 ;)) गेंट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं र, नॉर्थ कर्नाटक, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, कर्ना नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रो हाऊस नं पोखरण रोठ नं 02, चितळसर, ठाणे पश्चिम , C4249H ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कांदिवली पूर्व, मुंबई, 1 0TPM7848L ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कांदिवली पूर्व, मुंबई, 1	0 चौ फूट म्हणजेच 608, 6 वा मजला, बिल्डिंग टक, बंगलोर. पिन 08, एमरेल्ड सीएचएस, व्लॉक नं: -, रोड नं: -, 803/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, ब्लॉक नं: -, रोड नं: 803/1804, व्हीसपरिंग		
 (6) आकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तिहून ठेवणा-या यक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक (10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक (11) अनुक्रमांक,संठ व पृष्ठ (12) बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुत्त्क 	काल्हेर, तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह 1.7193 आर.चौ.मीटर 1.7193 आर.चौ.मीटर 1: नाव:-पिस्ताबाई बाबुताल गांधी वय:-58 पत्ता:-प्ल जे, ईटा गार्ठन, मगाठी रोठ, बिन्नी स्टोन गार्ठन, बॅगेले कोठ:-560023 पॅन नं:-AGSPB9838R 1): नाव:-राजीब कुमार चोप्रा वय:-59; पत्ता:-प्लॉट गार्ठन इस्टेट, ग्लॅंजीस अलवेअर्स रोठ, ठी मार्ट जवळ, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोठ:-400610 पॅन नं:-AAIP 2): नाव:-अंचल रोहित मतिक वय:-34; पत्ता:-प्लॉट पाल्प्स, एक्सक्तुसिख, आकुर्ली रोठ, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोठ:-400101 पॅन नं:-B4 3): नाव:-रोहित अनिल मतिक वय:-36; पत्ता:-प्लॉट पाल्प्स, एक्सक्तुसिख, आकुर्ली रोठ, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोठ:-400101 पॅन नं:-A1 01/08/2022 01/08/2022 8273/2022	ाल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0 ((Survey Number : 341 ;)) गेंट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं र, नॉर्थ कर्नाटक, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, कर्ना नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रो हाऊस नं पोखरण रोठ नं 02, चितळसर, ठाणे पश्चिम , C4249H ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कांदिवली पूर्व, मुंबई, 1 0TPM7848L ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कांदिवली पूर्व, मुंबई, 1	0 चौ फूट म्हणजेच 608, 6 वा मजला, बिल्डिंग टक, बंगलोर. पिन 08, एमरेल्ड सीएचएस, व्लॉक नं: -, रोड नं: -, 803/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, ब्लॉक नं: -, रोड नं: 803/1804, व्हीसपरिंग		
 (5) अकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (6) आकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तितून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता (9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक (10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक (11) अनुक्रमांक,खंड व पृष्ठ (12) बाजारभावाप्रमाणे मुंद्रांक शुल्क (13) बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क 	काल्हेर, तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह 1.7193 आर.चौ.मीटर 1.7193 आर.चौ.मीटर 1: नाव:-पिस्ताबाई बाबुलाल गांधी वय:-58 पत्ता:-प्ल जे, ईटा गार्ठन, मगाठी रोठ, बिन्नी स्टोन गार्ठन, बॅगेलो कोड:-560023 पॅन नं:-AGSPB9838R 1): नाव:-राजीव कुमार चोप्रा वय:-59; पत्ता:-प्लॉट गार्ठन इस्टेट, ग्लॅंजीस अलवेअर्स रोठ, डी मार्ट जवळ, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोठ:-400610 पॅन नं:-AAIP 2): नाव:-रोबीत जीठ: 400610 पॅन नं:-AAIP 2): नाव:-रोबित प्रतिक वय:-34; पत्ता:-प्लॉट पाल्प्स, एक्सक्तुसिख, आकुर्ली रोठ, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोठ:-400101 पॅन नं:-BI 3): नाव:-रोहित अनिल मलिक वय:-36; पत्ता:-प्लॉट पाल्प्स, एक्सक्तुसिख, आकुर्ली रोठ, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोठ:-400101 पॅन नं:-AI 01/08/2022 8273/2022	ाल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0 ((Survey Number : 341 ;)) गेंट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं र, नॉर्थ कर्नाटक, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, कर्ना नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रो हाऊस नं पोखरण रोठ नं 02, चितळसर, ठाणे पश्चिम , C4249H ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कांदिवली पूर्व, मुंबई, 1 0TPM7848L ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कांदिवली पूर्व, मुंबई, 1	0 चौ फूट म्हणजेच 608, 6 वा मजला, बिल्डिंग टक, बंगलोर. पिन 08, एमरेल्ड सीएचएस, व्लॉक नं: -, रोड नं: -, 803/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, ब्लॉक नं: -, रोड नं: 803/1804, व्हीसपरिंग		
 (6) आकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तितून ठेवणा-या यक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक विवाणी केंत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक विवाणी केंद्रणी केल्याचा दिनांक विवाणी केंत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक विवाणी केंद्रणी केंत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक विवाणी केंत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक विवाणी केंत्याचा दिनांक विवाल केंत्र केंत्र विवाणी केंत्याचा दिनांक विवाणी केंत्याचा दिनांक विवाणी केंत्याचा दिनांक विवाल विवाल विवाल विवाल विवाल विवाल विवाल वित्ता केंत्या विवाल वित्ता के विवाल विवाल विवाल वित्ता के विवाल विवाल वित्ता के विवाल विवाल वित्ता के विवाल वित्ता के वित्ता के विवाल वित्ता के वित्ता के विवाल वित्ता के वित्ता वित्ता के वित	काल्हेर, तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह 1.7193 आर.चौ.मीटर 1.7193 आर.चौ.मीटर 1: नाव:-पिस्ताबाई बाबुताल गांधी वय:-58 पत्ता:-प्ल जे, ईटा गार्ठन, मगाठी रोठ, बिन्नी स्टोन गार्ठन, बॅगेले कोठ:-560023 पॅन नं:-AGSPB9838R 1): नाव:-राजीब कुमार चोप्रा वय:-59; पत्ता:-प्लॉट गार्ठन इस्टेट, ग्लॅंजीस अलवेअर्स रोठ, ठी मार्ट जवळ, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोठ:-400610 पॅन नं:-AAIP 2): नाव:-अंचल रोहित मतिक वय:-34; पत्ता:-प्लॉट पाल्प्स, एक्सक्तुसिख, आकुर्ली रोठ, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोठ:-400101 पॅन नं:-B4 3): नाव:-रोहित अनिल मतिक वय:-36; पत्ता:-प्लॉट पाल्प्स, एक्सक्तुसिख, आकुर्ली रोठ, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोठ:-400101 पॅन नं:-A1 01/08/2022 01/08/2022 8273/2022	ाल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0 ((Survey Number : 341 ;)) गेंट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं र, नॉर्थ कर्नाटक, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, कर्ना नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रो हाऊस नं पोखरण रोठ नं 02, चितळसर, ठाणे पश्चिम , C4249H ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कांदिवली पूर्व, मुंबई, 1 0TPM7848L ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कांदिवली पूर्व, मुंबई, 1	0 चौ फूट म्हणजेच 608, 6 वा मजला, बिल्डिंग टक, बंगलोर. पिन 08, एमरेल्ड सीएचएस, व्लॉक नं: -, रोड नं: -, 803/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, ब्लॉक नं: -, रोड नं: 803/1804, व्हीसपरिंग		
 (5) अकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (6) आकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तितून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता (9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक (10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक (10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक (11) अनुक्रमांक,खंठ व पृष्ठ (12) बाजारभावाप्रमाणे मुंद्रांक शुत्क (13) बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुत्क (14) शेरा मुत्यांकनासाठी विचारात घेततेता तपशीत:-: 	काल्हेर, तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह 1.7193 आर.चौ.मीटर 1.7193 आर.चौ.मीटर 1): नाव:-पिस्ताबाई बाबुताल गांधी वय:-58 पत्ता:-प्ल जे, ईटा गार्ठन, मगाठी रोठ, बित्री स्टोन गार्ठन, बॅगेलो कोड:-560023 पॅन नं:-AGSPB9838R 1): नाव:-राजीव कुमार चोप्रा वय:-59; पत्ता:-प्लॉट गार्ठन इस्टेट, प्लॅठीस अलवेअर्स रोठ, ठी मार्ट जवळ, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोठ:-400610 पॅन नं:-AAIP 2): नाव:-अंचल रोहित मलिक वय:-34; पत्ता:-प्लॉट पाल्प्स, एक्सक्तुसिख, आकुर्ती रोठ, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोठ:-400101 पॅन नं:-B4 3): नाव:-रोहित अनिल मलिक वय:-36; पत्ता:-प्लॉ पाल्प्स, एक्सक्तुसिख, आकुर्ती रोठ, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोठ:-400101 पॅन नं:-AI 01/08/2022 01/08/2022 8273/2022 528000 30000	ाल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0 ((Survey Number : 341 ;)) गेंट ने: -, माळा नं: -, इमारतीचे नावः फ्लॅट नं र, नॉर्थ कर्नाटक, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, कर्ना नं: -, माळा नं: -, इमारतीचे नावः रो हाऊस नं गेखरण रोठ नं 02, चितळसर, ठाणे पश्चिम , C4249H ? नं: -, माळा नं: -, इमारतीचे नावः फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कॉदिवत्ती पूर्व, मुंबई, 1 DTPM7848L ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नावः फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कॉदिवत्ती पूर्व, मुंबई, 1 LCPM6487E	0 चौ फूट म्हणजेच 608, 6 वा मजला, बिल्जिंग टक, बंगलोर. पिन 08, एमरेल्ड सीएचएस, व्लॉक नं: -, रोड नं: -, 003/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, व्लॉक नं: -, रोड नं: 303/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, व्लॉक नं: -, रोड नं:		
 (6) आकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तितून ठेवणा-या यक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक विवाणी केंत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक विवाणी केंद्रणी केल्याचा दिनांक विवाणी केंत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक विवाणी केंद्रणी केंत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक विवाणी केंत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक विवाणी केंत्याचा दिनांक विवाल केंत्र केंत्र विवाणी केंत्याचा दिनांक विवाणी केंत्याचा दिनांक विवाणी केंत्याचा दिनांक विवाल विवाल विवाल विवाल विवाल विवाल विवाल वित्ता केंत्या विवाल वित्ता के विवाल विवाल विवाल वित्ता के विवाल विवाल वित्ता के विवाल विवाल वित्ता के विवाल वित्ता के वित्ता के विवाल वित्ता के वित्ता के विवाल वित्ता के वित्ता वित्ता के वित	काल्हेर, तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह 1.7193 आर.चौ.मीटर 1.7193 आर.चौ.मीटर 1): नाव:-पिस्ताबाई बाबुताल गांधी वय:-58 पत्ता:-प्ल जे, ईटा गार्ठन, मगाठी रोठ, बित्री स्टोन गार्ठन, बॅंगलो कोड:-560023 पॅन नं:-AGSPB9838R 1): नाव:-राजीव कुमार चोप्रा वय:-59; पत्ता:-प्लॉट गार्ठन इस्टेट, ग्लॅठीस अलवेअर्स रोठ, ठी मार्ट जवळ, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोठ:-400610 पॅन नं:-AAIP 2): नाव:-अंचल रोहित मतिक वय:-34; पत्ता:-प्लॉट पाल्प्स, एक्सक्तुसिख, आकुर्ली रोठ, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोठ:-400101 पॅन नं:-B4 3): नाव:-रोहित अनिल मतिक वय:-36; पत्ता:-प्लॉ पाल्प्स, एक्सक्तुसिख, आकुर्ली रोठ, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोठ:-400101 पॅन नं:-AI 01/08/2022 01/08/2022 8273/2022 528000 30000	ाल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0 ((Survey Number : 341 ;)) गेंट ने: -, माळा नं: -, इमारतीचे नावः फ्लॅट नं र, नॉर्थ कर्नाटक, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, कर्ना नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रो हाऊस नं पोखरण रोठ नं 02, चितळसर, ठाणे पश्चिम , C4249H ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कॉदिवती पूर्व, मुंबई, 1 DTPM7848L ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कॉदिवती पूर्व, मुंबई, 1 LCPM6487E Council, Nagarpanchayat or Co	0 चौ फूट म्हणजेच 608, 6 वा मजला, बिल्डिंग टक, बंगलोर. पिन 08, एमरेल्ड सीएचएस, व्लॉक नं: -, रोड नं: -, 803/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, व्लॉक नं: -, रोड नं: 803/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, व्लॉक नं: -, रोड नं:		
 (5) अकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (6) आकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तितून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता (9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक (10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक (10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक (11) अनुक्रमांक,खंठ व पृष्ठ (12) बाजारभावाप्रमाणे मुंद्रांक शुत्क (13) बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुत्क (14) शेरा मुत्यांकनासाठी विचारात घेततेता तपशीत:-: 	काल्हेर, तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह 1.7193 आर.चौ.मीटर 1.7193 आर.चौ.मीटर 1): नाव:-पिस्ताबाई बाबुताल गांधी वय:-58 पत्ता:-प्ल जे, ईटा गार्ठन, मगाठी रोठ, बित्री स्टोन गार्ठन, बॅगेलो कोड:-560023 पॅन नं:-AGSPB9838R 1): नाव:-राजीव कुमार चोप्रा वय:-59; पत्ता:-प्लॉट गार्ठन इस्टेट, प्लॅठीस अलवेअर्स रोठ, ठी मार्ट जवळ, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोठ:-400610 पॅन नं:-AAIP 2): नाव:-अंचल रोहित मलिक वय:-34; पत्ता:-प्लॉट पाल्प्स, एक्सक्तुसिख, आकुर्ती रोठ, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोठ:-400101 पॅन नं:-B4 3): नाव:-रोहित अनिल मलिक वय:-36; पत्ता:-प्लॉ पाल्प्स, एक्सक्तुसिख, आकुर्ती रोठ, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोठ:-400101 पॅन नं:-AI 01/08/2022 01/08/2022 8273/2022 528000 30000	ाल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0 ((Survey Number : 341 ;)) गेंट ने: -, माळा नं: -, इमारतीचे नावः फ्लॅट नं र, नॉर्थ कर्नाटक, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, कर्ना नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: रो हाऊस नं पोखरण रोठ नं 02, चितळसर, ठाणे पश्चिम , C4249H ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कॉदिवती पूर्व, मुंबई, 1 DTPM7848L ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कॉदिवती पूर्व, मुंबई, 1 LCPM6487E Council, Nagarpanchayat or Co	0 चौ फूट म्हणजेच 608, 6 वा मजला, बिल्डिंग टक, बंगलोर. पिन 08, एमरेल्ड सीएचएस, व्लॉक नं: -, रोड नं: -, 803/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, व्लॉक नं: -, रोड नं: 803/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, व्लॉक नं: -, रोड नं:		
 (5) अकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (6) आकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तितून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता (9) दस्तऐवज करुन दिल्पाचा दिनांक (10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक (10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक (11) अनुक्रमांक,खंठ व पृष्ठ (12) बाजारभावाप्रमाणे मुंद्रांक शुत्क (13) बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुत्क (14) शेरा मुत्यांकनासाठी विचारात घेततेता तपशीत:-: 	काल्हेर, तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह 1.7193 आर.चौ.मीटर 1.7193 आर.चौ.मीटर 1): नाव:-पिस्ताबाई बाबुलाल गांधी वय:-58 पत्ता:-प्ल जे, ईटा गार्ठन, मगाठी रोठ, बित्री स्टोन गार्ठन, बॅंगलो कोड:-560023 पॅन नं:-AGSPB9838R 1): नाव:-राजीव कुमार चोप्रा वय:-59; पत्ता:-प्लॉट गार्ठन इस्टेट, ग्लॅठीस अलवेअर्स रोठ, ठी मार्ट जवळ, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोठ:-400610 पॅन नं:-AAIP 2): नाव:अंचल रोहित मलिक वय:-34; पत्ता:-प्लॉट पाल्प्स, एक्सक्लुसिख, आकुर्ली रोठ, सेन्ट्रियम मॉल, ह -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोड:-400101 पॅन नं:-B4 3): नाव:-रोहित अनिल मलिक वय:-36; पत्ता:-प्लॉ पाल्प्स, एक्सक्लुसिख, आकुर्ली रोठ, सेन्ट्रियम मॉल, ह -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोड:-400101 पॅन नं:-AI 01/08/2022 01/08/2022 8273/2022 528000 30000	ाल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0 ((Survey Number : 341 ;)) गेंट ने: -, माळा नं: -, इमारतीचे नावः फ्लॅट नं र, नॉर्थ कर्नाटक, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, कर्ना नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: प्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कॉदिवती पूर्व, मुंबई, 1 OTPM7848L ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कॉदिवती पूर्व, मुंबई, 1 OTPM7848L ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कॉदिवती पूर्व, मुंबई, 1 LCPM6487E Council, Nagarpanchayat or Co n the limits of the Mumbai Metro Urban area not mentioned in su	0 चौ फूट म्हणजेच 608, 6 वा मजता, बिल्डिंग टक, बंगतोर. पिन 08, एमरेल्ड सीएचएस, व्लॉक नं: -, रोड नं: -, 803/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, व्लॉक नं: -, रोड नं: 803/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, व्लॉक नं: -, रोड नं: 903/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, व्लॉक नं: -, रोड नं: 903/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, व्लॉक नं: -, रोड नं: 903/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, व्लॉक नं: -, रोड नं: 905/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, व्लॉक नं: -, रोड नं:		
 (5) अकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (6) आकारणी किंवा जुठी देण्यात असेत तेव्हा. (7) दस्तऐवज करुन देणा-या/तितून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायातयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. (8) दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असत्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता (9) दस्तऐवज करुन दिल्पाचा दिनांक (10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक (10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक (11) अनुक्रमांक,खंठ व पृष्ठ (12) बाजारभावाप्रमाणे मुंद्रांक शुत्क (13) बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुत्क (14) शेरा मुत्यांकनासाठी विचारात घेततेता तपशीत:-: 	काल्हेर, तळ मजल्यावरील आर सी सी इंडस्ट्रिय 171.93 चौ मी कारपेट. त्याखालील जमिनीसह 1.7193 आर.चौ.मीटर 1: नाव:-पिस्ताबाई बाबुलाल गांधी वय:-58 पत्ता:-प्ल जे, ईटा गार्ठन, मगाठी रोठ, बिन्नी स्टोन गार्ठन, बॅंगलो कोड:-560023 पॅन नं:-AGSPB9838R 1): नाव:-राजीब कुमार चोप्रा वय:-59; पत्ता:-प्लॉट गार्ठन इस्टेट, ग्लॅठीस अलवेअर्स रोठ, ठी मार्ट जवळ, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोठ:-400610 पॅन नं:-AAIP 2): नाव:-रोबित अतिन मतिक वय:-34; पत्ता:-प्लॉट पाल्प्स, एक्सक्लुसिख, आकुर्ली रोठ, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोठ:-400101 पॅन नं:-B4 3): नाव:-रोहित अतिन मतिक वय:-36; पत्ता:-प्लॉ पाल्प्स, एक्सक्लुसिख, आकुर्ली रोठ, सेन्ट्रियम मॉल, ल -, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोठ:-400101 पॅन नं:-B4 01/08/2022 01/08/2022 8273/2022 528000 30000	ाल गोडाऊन/युनिट नंबर 5,क्षेत्र 1850.0 ((Survey Number : 341 ;)) गेंट ने: -, माळा नं: -, इमारतीचे नावः फ्लॅट नं र, नॉर्थ कर्नाटक, ब्लॉक नं: -, रोठ नं: -, कर्ना नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: प्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कॉदिवती पूर्व, मुंबई, 1 OTPM7848L ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कॉदिवती पूर्व, मुंबई, 1 OTPM7848L ट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: फ्लॅट नं 18 गेखंडवाला टाऊनशिप, कॉदिवती पूर्व, मुंबई, 1 LCPM6487E Council, Nagarpanchayat or Co n the limits of the Mumbai Metro Urban area not mentioned in su	0 चौ फूट म्हणजेच 608, 6 वा मजता, बिल्डिंग टक, बंगतोर. पिन 08, एमरेल्ड सीएचएस, व्लॉक नं: -, रोड नं: -, 803/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, व्लॉक नं: -, रोड नं: 803/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, व्लॉक नं: -, रोड नं: 903/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, व्लॉक नं: -, रोड नं: 903/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, व्लॉक नं: -, रोड नं: 903/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, व्लॉक नं: -, रोड नं: 905/1804, व्हीसपरिंग महाराष्ट्र, व्लॉक नं: -, रोड नं:		



Since 1989



An ISO 9001 : 2015 Certified Company

DEFINITION OF VALUE FOR THIS SPECIFIC PURPOSE

This exercise is to assess Fair Market Value of the property under reference as on 14th November 2024

The term Value is defined as:

"The most probable price, as of a specified date, in cash, terms equivalent to cash, or in other precisely revealed terms for which the specified property rights would sell after reasonable exposure in a competitive market under all conditions requisite to a fair sale, with the buyer and seller each acting prudently knowledgeably and for self interest assuming that neither is under undue duress".

Fundamental assumptions and conditions presumed in this definition are:

- 1. Buyer and seller are motivated by self-interest.
- 2. Buyer and seller are well informed and are acting prudently.
- 3. The property is exposed for a reasonable time on the open market.
- 4. Payment is made in cash or equivalent or in specified financing terms.

UNDER LYING ASSUMPTIONS

- 1. We assume no responsibility for matters of legal nature affecting the property appraised or the title thereto, nor do we render our opinion as to the title, which is assumed to be good and marketable.
- 2. The property is valued as though under responsible ownership.
- 3. It is assumed that there are no hidden or unapparent conditions of the subsoil or structure that would render it more or less valuable. No responsibility is assumed for such conditions or for engineering that might be required to discover such factors.
- 4. There is no direct/ indirect interest in the property valued.

Since 1989

5. The rates for valuation of the property are in accordance with the Govt. approved rates and prevailing market rates.





DECLARATION OF PROFESSIONAL FEES CHARGED

We hereby declare that, our professional fees are not contingent upon the valuation findings. However, if the statute AND/OR clients demands that, the fees should be charged on the percentage of assessed value then, with the full knowledge of the AND/OR end user, it is being charged accordingly.

VALUATION OF THE PROPERTY PREMISES

Considering various parameters recorded herein above, existing economic scenario, and the information that is available with reference to the development of neighborhood and method selected for valuation, we are of the opinion that, the property premises can be assessed and valued for banking purpose as on day for ₹ 59,27,200.00 (Rupees Fifty Nine Lakhs Twenty Seven Thousands Two Hundred Only).

For VASTUKALA CONSULTANTS (I) PVT. LTD.

Director

Auth. Sign.

Sharadkumar Chalikwar Govt. Reg. Valuer Chartered Engineer (India) Reg. No. [N]C.C.I.T/I -14/52/2008-09 Cosmos Bank Empanelment No.: HO/CREDIT/67/2019-20



